

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ १९६ /२०१३
 दिनांक : २२ / ०२ / २०१३

प्रति,

मा.....


सदस्य, विधी समिती,
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा
 दिनांक ०१/०३/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
 दिनांक ०१/०३/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
 कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू,


 प्र. नगरसचिव
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी- ४११ ०१८

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.
मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक २०

दिनांक : ०१/०३/२०१३

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०१/०२/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १५/०२/२०१३ व २१/०२/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१९) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) स्थानिक सन्मा. नगरसदस्य व सन्माननीय नगरसदस्या यांची मागणी विचारात घेता जुनी सांगवी येथील जुनी ६ लाख लीटर क्षमतेची टाकी पंप हाऊस व संप पाइन नविन १५ लाख लिटर क्षमतेची नवीन उंच टाकी बांधणेकामी येणा-या र.रु. १,१५,९५,६३३/- (अक्षरी र.रु.एक कोटी पंधरा लाख पंच्याणव हजार सहाशे तेहतीस फक्त) चे खर्चास प्रशासकीय मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.


(दिनांक ०१/०३/२०१३ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) श्री.गायकवाड दत्तात्रय यशवंत यांना र.रु.१५६०० - ३९१०० ग्रेड वेतन र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये उपमुख्यलेखापाल (अंतर्गत लेखापरिक्षक) या पदावर पदोन्नतीने नेमणूक देणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) MUHS-PCMC P.G.Institute साठी प्रस्तावा सोबतचे प्रपत्र अ मध्ये नमूद केलेल्या ५४ पदनामाची ३३२ पदापैकी आवश्यक असणारा Teaching व Ancillary स्टाफ प्रपत्र ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण २६ पदनामाची १९८ पदे निर्माण केल्यास अंदाजे दरवर्षी र.रु.१३,७५,९२,०००/- एवढा खर्च अपेक्षित असून सदरची पदनिर्मिती करणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.४) दिनांक ०२/०१/२०१३ रोजीच्या पदोन्नती निवड समितीची शिफारस विचारात घेता श्री. डी.एम.फुंदे यांना “सहाय्यक आयुक्त ”या पदावर पे बॅन्ड र.रु.१५६०० – ३९१०० ग्रेड वेतन र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये शासन त्यांचे नियुक्तीस मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५(४) नुसार मान्यता देईल या अटीवर पदोन्नतीने नेमणूक देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.५) प्रस्तावात सविस्तर क्रीडा धोरण मसुदा परिशिष्ट - अ आणि क्रीडा धोरण मसुदा परिशिष्ट - ब मध्ये नमुद केलेप्रमाणे मनपा क्रीडा धोरण मसुद्यास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीमार्फत मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.


 प्र.नगरसचिव
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी- ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ १९६ /२०१३
 दिनांक : २२ / ०२ / २०१३

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.